

शासकीय आश्रमशाळा/वसतिगृहांना  
धान्य, किराणा माल व इतर वस्तूंचा  
पुरवठा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन परिपत्रक क्र.शाआशा-२००९/प्र.क्र.२३७/का.१३  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : ०८ ऑक्टोबर, २००९.

**वाचा** :- शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.शाआशा-१६०१/प्र.क्र.४३/का.१३, दि.५ मे, २००९.

**प्रस्तावना** :- राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी अन्नधान्य, किराणा माल आणि इतर वस्तूंचा पुरवठा करण्याबाबतची कार्यपध्दती शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.शाआशा-१६०१/प्र.क्र.४३/का.१३, दिनांक ५ मे, २००९ अन्वये विहित करण्यात आली आहे. तथापि, शासकीय आश्रमशाळांना सोयी सुविधा पुरविण्याबाबत, मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी सुओ नोटो रिट पिटीशन क्र.१४२०/२००८ प्रकरणी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :-

**शासन परिपत्रक** :- राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी आश्रमशाळा सगळ्या योजना व वसतिगृह योजना सुरु करण्यात आल्या आहेत. सदर आश्रमशाळांतील तसेच वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्नधान्य, कडधान्य, डाळी व इतर वस्तू उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. सर्व संबंधितांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे :-


- १) सॅनिटरी मॅपकिंगसाठी बाजारातील किंमत रु २.३० इतकी असताना त्या रु.१०/- पर्यंतच्या दराने खरेदी केल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे अशा वस्तूंची खरेदी करताना, कोणत्याही परिस्थितीत बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
- २) लाडू, मिठाई इ. गोड पदार्थ नगाप्रमाणे खरेदी न करता किलोप्रमाणे टोक दराने खरेदी करण्यात यावेत व या वस्तूंचे भाव बाजारातील टोक भावाप्रमाणे असावेत. नगाप्रमाणे खरेदी केल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.
- ३) गॅस सिलेंडरसाठी वाहतूकीचे दर प्रती कि.मी.साठी रु.३०/- एवढे निश्चित केले असूनही काही प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी सदर वाहतूक दर इतर वस्तूंसाठी लागू केल्याचे आढळून आले आहे. हे वाहतूकीचे दर, कोणत्याही परिस्थितीत राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूकीच्या दरापेक्षा जास्त असू नयेत. अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी वाहतूकीचे दर निश्चित करताना राज्य परिवहन महामंडळाकडून साहित्य वाहतूकीचे दर मत्पात्रात व ते दर दरजनावर आधारित असावेत. याप्रमाणे निश्चित केलेले दर हे राज्य परिवहन महामंडळाच्या दरापेक्षा जास्त असू नयेत. गॅस वाहतूकीचे दरसुद्धा राज्य परिवहन महामंडळाच्या दराप्रमाणे असल्याची खात्री करून घ्यावी.

४) उपरोक्त प्रमाणे वस्तूची खरेदी बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केल्याचे अथवा वाहतूकीच्या बाबतीत जादा आकार देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास शासनास झालेल्या नुकसानीची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्यात यावी. याप्रमाणे कार्यवाही न झाल्यास सर्व संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात यावी.

२. वरील आदेश शासकीय आदिवासी आश्रमशाळा तसेच शासकीय आदिवासी वसतिगृहे यांना पुरवठा करावयाच्या वस्तू व साहित्यांबाबत लागू राहतील.

३. सदर शासन परिपत्रक शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २००९१००८१६३५४०००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



( ग. गो. पंचभाई )

शासनाचे सह सचिव.

प्रति,

मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.

मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.

अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

विभागीय आयुक्त, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

महालेखापाल (लेखा व परिक्षा), महाराष्ट्र राज्य-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-१/२, मुंबई/नागपूर.

सर्व जिल्हाधिकारी.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

विभागीय शिक्षण सह संचालक, मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर.

वित्त विभाग (व्यय-१४/अर्थसंकल्प-१७), मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.

सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का.१३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.